

अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) मधील तरतुदीनुसार मराठी भाषा विभाग (खुद्द) मधील वाहनचालक व शिपाई संवर्गातील पदे अपंग प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: अपंग-२०१६/प्र.क्र.४५/आस्था-१

नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
तारीख: १० फेब्रुवारी, २०१६

#### वाचा:-

- १) अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५.
- २) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक - न्यायाप्र-२०११/  
प्र.क्र.४/सुधार-३, दि.१७ मार्च, २०११.
- ३) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक - अपंग-२०१३/  
प्र.क्र.३५/अ.क.२, दि.३ जुलै, २०१३.

#### शासन निर्णय:-

अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ मधील कलम ३३ नुसार केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीतील आस्थापनेवरील अपंग व्यक्तींसाठी ३% एवढी पदे आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी पदे सुनिश्चित करण्यासाठी अधिनियमातील कलम ३२ नुसार तज्ज्ञ समिती गठित करण्यात आलेली आहे. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने कार्यवाही करून अपंगांसाठी पदांची सुनिश्चिती करून ३% प्रमाणे पदे भरणे आवश्यक आहे.

२. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.१७ मार्च, २०११ च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी भारत सरकारची विशेष अधिसूचना भाग (१) (सेक्शन १) दि.१८ जानेवारी, २००७ व दि.१५ मार्च, २००७ नुसार केलेली पदनिश्चिती राज्य शासनाच्या अखत्यारीतील आस्थापनांवरील विविध पदांकरिता लागू करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या गट-ड संवर्गाच्या यादीतील अ.क्र.३ मध्ये नमूद कर्तव्ये व जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने मराठी भाषा विभाग (खुद्द) मधील शिपाई संवर्गातील पदे अपंग प्रवर्गासाठी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

अ.क्र.	पद	शारिरीक क्षमता	अपंगांचा संवर्ग
१	शिपाई	S, ST, W, PP, L, KC, SE, R W, C, MF	OL, OA, B, LV, HH

ABBREVIATIONS USED : S=Sitting, ST = Standing, W = Walking, PP = Pulling & Pushing, L=Lifting, KC = Kneeling & Crutching, SE = Seeing, RW = Reading & Writing, C=Communication, MF = Manipulation by fingers, OL = One Leg, OA = One Arm, B = Blind, LV = Low Vision, HH = Hearing Impaired.

३. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.३ जुलै, २०१३ च्या शासन निर्णयान्वये मराठी भाषा विभाग (खुद्द) मधील “वाहनचालक” पद अपंग प्रवर्गातील व्यक्तींच्या नियुक्तीसाठी यापूर्वीच अपात्र ठरविण्यात आले आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०२१०१५३२५८९४३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रती,

१. आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. संचालक, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
६. निवड नस्ती.